

महाराष्ट्र शासन

समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग,

शासन निर्णय क्रमांक:युटीए-1093/455/प्र.क्र.203/मावक-2,

मंत्रालय विस्तार भवन, गुंबई 400 032, दिनांक 12 जानेवारी, 1996.

वाचा:- शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग क्रमांक:युटीए-1085/सीआर-48/बीसीडब्ल्यू-2, दिनांक 29 जुलै, 1985.

शासन निर्णय:- अस्पृश्यता निवारणाच्या योजनेचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना शासनातर्फे राबविण्यात येते. दिनांक 29 जुलै, 1985 च्या उपरोक्त शासन निर्णयानुसार आंतरजातीय नवविवाहित जोडप्यांस रु.5,500/- इतके आर्थिक सहाय्य देण्यात येत होते. युवकांच्या मनात सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता व जाती निर्मूलन भावना दृढ व्हावी म्हणून आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देण्यासाठी सध्याच्या योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सध्याच्या योजनेत अंशतः सुधारणा करून आंतरजातीय नवविवाहित जोडप्यांस रु.5,500/- ऐवजी रु.15,000/- इतके आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आंतरजातीय नवविवाहित जोडप्यास रु.15,000/- याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्याबाबतच्या योजनेस शासन मंजूरी देत आहे.

2. या रु.15,000/- पैकी अर्धी रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त नावाने अल्पबचतीत गुंतविण्यात यावी.
3. ही वाढीव अर्थसहाय्याची योजना सन 1995-96 या आर्थिक वर्षापासून अंमलात आणण्यात यावी. याबाबत संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी.
4. याबाबत होणारा खर्च "मागणी क्र.एन-7, 2225 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग, यांचे कल्याण, 800-इतर खर्च, (3), जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (सी) केंद्र पुरस्कृत योजना, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 च्या कलम 187 अन्वये जिल्हा परिषदांना केंद्रीय अनुदाने (2225-2462) 41-सहाय्यक अनुदाने" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येऊन हा खर्च यासाठी प्रतिवर्षी करण्यात येणा-या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

सन 1995-96 या वर्षाकरिता येणारा खर्च वरील परिच्छेद-4 मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येऊन शासन ज्ञापन समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्र.बीजीटी-1095/प्र.क्र.118/अर्थसंकल्प, दिनांक 1 जानेवारी, 1996 अन्वये मंजूर अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

हा शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभागाच्या मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.प्र.क्र.599/95/व्यय-11, दिनांक 19.8.1995 नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

व.बं.कांबळे,

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव (पत्राने),

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,  
 सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,  
 सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,  
 सर्व विभागीय आयुक्त,  
 संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे,  
 सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,  
 सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-1,  
 सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी,  
 सर्व जिल्हाधिकारी,  
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,  
 सर्व पोलीस अधीक्षक,  
 महालेखापाल, महाराष्ट्र-1/2, मुंबई/नागपूर,  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
 अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,  
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
 सर्व जिल्हा परिषदांचे समाजकल्याण अधिकारी, वर्ग-2,  
 पोलीस महानिरीक्षक, मुंबई,  
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (योग्य ती प्रसिध्दी देण्यासाठी),  
 नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,  
 झोनल डायरेक्टर, केंद्र सरकार, अहमदाबाद,  
 निवड नस्ती, का-मावक-2.